

अतिरिक्त कार्यभारासाठी अनुज्ञेय अतिरिक्त वेतन/
विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करणेबाबत

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक- डीएसआर-२००६/प्र.क्र. ६२९/आस्था-५,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक - २१ डिसेंबर, २००६.

वाचा-

- १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र.डीएसआर-२४८७/प्र.क्र.२३३१/१८, दिनांक ६.८.१९९०
- २) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र.एसआयएस-१०८९/प्र.क्र.५९०/१८, दिनांक १.२.१९९१
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.वेतन-१४९१/प्र.क्र.१२८/११/सेवा-३, दिनांक २९ मार्च, १९९४
- ४) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र.डीएसआर-१०९४/प्र.क्र.१३२२/१८ (आस्था-५) दिनांक २३ मे, १९९४
- ५) शासन परिषद्रक क्रमांक- डीएसआर-२००३/प्र.क्र. ३२७/आस्था-५, दिनांक २/८/२००६.
- ६) शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेतन-२०००/प्र.क्र.५/सेवा-३, दि. २३/५/२००६.

प्रस्तावना -

संदर्भाधीन अ.क्र. ३ येथील वित्त विभाचे शासन निर्णय व अ.क्र. ४ व ५ येथील या विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्यात आलेले आहेत. आता संदर्भ क्र. ६ येथील शासन निर्णयानुसार राज्य सेवेतील कर्मचा-यांच्या अतिरिक्त कार्यभारासाठी अनुज्ञेय अतिरिक्त वेतन/ विशेष वेतनात सुधारणा केली आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदी जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

२. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५) मधील कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन २०००/प्र.क्र. ५/सेवा-३, दि. २३/५/२००६ मधील तरतूदी जिल्हा परिषदेकडील कर्मचा-यांना लागू करण्यात येत आहेत.


३. संदर्भाधीन अ.क्र. ४ येथील शासन निर्णयानुसार प्रथम पद रिक्त झाल्यापासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीकरीता अतिरिक्त वेतन/ विशेष वेतन मंजूर करण्याचे अधिकार मु.का.अ., जि.प., यांना देण्यात आले आहेत. व प्रथम पद रिक्त झाल्यापासून दोन वर्षापर्यंतच्या कालावधीचे अतिरिक्त वेतन/ विशेष वेतन मंजूर करण्याचे अधिकार संबंधीत विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत. तसेच सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पद रिक्त राहूनही व्यपगत न होणा-या पदासाठी

हे अधिकार यापुढेही चालू ठेवण्यात येत आहेत. परंतु, सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरीता रिक्त राहील्याने व्यपगत होणा-या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहा महिन्यापेक्षा जारत काळ चालू ठेवता येणार नाही. दोन वर्षापुढे अतिरिक्त कार्यभार सुरु ठेवावयाचा असेल अशा प्रकरणी दोन वर्षाच्या कालावधी संपण्यापूर्वी सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाची पूर्वनुमती घेणे आवश्यक असल्याने असा कालावधी सुरु होण्यापूर्वी ६ महिने अगोदर शासनाची मंजूरी घेण्यासाठी तपशिलवार प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत या विभागाकडे सादर करण्यात यावा.

४. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६३१/२००६/सेवा-६, दिनांक ११/१२/२००६ अन्वरी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६१२२२१४०९३५०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(र.ना. अंबरित)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,
सर्व विभागीय आयुक्त,
अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
मुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, मुंबई,
उपमुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, मुंबई,
महासंचालक, माहीती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. आस्था-०४/ आस्था-०७/ आस्था-०८/ आस्था-०९/ आस्था-१०/
आस्था-११/आस्था-१२/ आस्था-१४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.
निवड नस्ती, का.क्र.आस्था-५